

डिजिटल इको-फ्रेंडली वॉल पेंटींग या माध्यमाद्वारे
प्रसिध्दी करण्याकरीता विहित पध्दतीने निवड
करण्यात आलेल्या संस्थांच्या यादीस व दरास
प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन निर्णय क्रमांक : मावज-२०२३/प्र.क्र.२८२/का.३४

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक - १३ ऑक्टोबर, २०२३.

वाचा :-

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक:मावज-२०२०/प्र.क्र.११४(३)/का.३४,
दिनांक ३ मार्च, २०२१.
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक:मावज-२०२३/प्र.क्र.१३२/का.३४,
दिनांक १८ मे, २०२३.
- ३) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पत्र क्र.प्रदर्शने/२०२३/वॉल पेंटींग/का-
६/४४६,दिनांक १ सप्टेंबर, २०२३.

प्रस्तावना :-

शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी प्रसिध्दी आभियान राबविण्याकरिता उक्त संदर्भ क्र.२ येथील दि. १८ मे, २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील अ.क्र. १० मधील डिजिटल वॉल पेंटींगद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय संदेशाची प्रसिध्दी करण्यासाठी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून कार्यवाही करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे. तदनुषंगाने डिजिटल इको-फ्रेंडली वॉल पेंटींग या माध्यमाद्वारे शासनांच्या योजनांची प्रसिध्दी करण्याकरीता विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून खुल्या ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आलेल्या पात्र संस्था व त्यांच्या L 1 दरास शासन मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

डिजिटल इको-फ्रेंडली वॉल पेंटींग या माध्यमाद्वारे शासनांच्या योजनांची प्रसिध्दी करण्याकरीता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने विहित पध्दतीचा अवलंब करून खुल्या ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब करून डिजिटल इको फ्रेंडली वॉल पेंटींग या माध्यमाद्वारे प्रसिध्दी करण्याकरीता प्रति चौ.फूट दर रु.१११.११ (सर्व करांसहीत) या दराने काम करणाऱ्या ३ संस्थांची शासनाकडे शिफारस केलेली आहे. तदनुषंगाने पात्र ठरलेल्या १) मे. कॅन इमेज, वसई २) मे. क्रिश इन्ट्राट्रेड प्रा.लि., औरंगाबाद ३) मे. युनिवर्सल ट्रेडलिंग, अहमदनगर या तीन संस्थांना डिजिटल इको-फ्रेंडली वॉल पेंटींग या माध्यमाद्वारे प्रसिध्दी करण्याकरीता प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

संस्थांची नावे	विभागीय माहिती कार्यालय क्षेत्रे	दर
१) मे.कॅन इमेज, वसई	मुंबई शहर व मुंबई उपनगर	रु.१११.११ प्रति चौ.फूट (सर्व करांसहित) डिजिटल इको फ्रेंडली वॉल पेंटिंग साठी एकूण प्रति चौ.फूट दर Rate per sq. feet inclusive of travel, transportation, license fees, lease/rent if any, taxes, etc. (including GST) Base Weight (GSM) 90 GSM (+/-) 15 Gram Per Sq. Meter
२) मे.क्रिश इन्ट्राट्रेड प्रा.लि., औरंगाबाद	कोकण विभाग (मुंबई महानगर वगळता)	
	कोल्हापूर	
	पुणे	
३) युनिवर्सल ट्रेडलिक, अहमदनगर	नाशिक	
	औरंगाबाद	
	लातूर	
	अमरावती	
	नागपूर	

२. डिजिटल इको फ्रेंडली वॉल पेंटिंग या माध्यमाद्वारे प्रसिध्दीकरिता खर्च सामान्य प्रशासन विभाग, मागणी क्रमांक ए-६, २२२०११७५-माहिती व प्रसिध्दी, ६०-इतर, १०१ जाहिरात व टक प्रसिध्दी (००)(०३) शासकीय योजनांची विशेष प्रसिध्दी मोहिम (योजनांतर्गत), २६ जाहिरात व प्रसिध्दी या लेखाशीर्षांतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील उपलब्ध तरतुदीतून विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन भागविण्यात यावा.

३. शासन निर्णय दिनांक २६.३.२०२० अन्वये प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय शक्तींचे तसेच, खरेदी प्रक्रियेबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक १.१२.२०१६ च्या तरतुदीनुसार तसेच अन्य अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदींचा तसेच प्रचलित ई-निविदा प्रक्रिया /CVC निर्देश/ CAG मार्गदर्शक तत्वे इत्यादींचे काटेकोरपणे पालन करुन खर्च करण्यात यावा व त्यानुसार विहित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.

४. उक्त संस्था सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांपर्यंत अथवा नवीन संस्थांची निवडसूची अस्तित्वात येईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या दिनांकापर्यंत कार्यरत राहतील.

५. निवड केलेल्या संस्थेस कार्यारंभ आदेश देताना संबंधित कामासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे वैध स्वरूपात संबंधित संस्थेकडे असतील, याची खातरजमा करुनच कार्यारंभ आदेश देण्यात येतील.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३१०१३१६०७५०४८०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(रिमा दत्तारॉय)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा.उपमुख्यमंत्री व मंत्री (गृह) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा.उपमुख्यमंत्री व मंत्री (वित्त) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
- ७) सर्व संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ८) महालेखापाल, १/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
- ९) महालेखापाल, १/२ (लेखापरीक्षा), मुंबई/नागपूर
- १०) उपसंचालक (लेखा), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १२) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
- १३) लेखाधिकारी(आहरण व संवितरण), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- १४) मे.कॅन इमेज, वसई, मे.क्रिश इन्ट्राट्रेड प्रा.लि. आणि औरंगाबाद/ युनिवर्सल ट्रेडलिंग, अहमदनगर यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांचे मार्फत.
- १५) निवडनस्ती (का.३४), सामान्य प्रशासन विभाग.